

॥ ॐ नमःशिवाय ॥

विभाग क्रमांक	:	१९.२
मुल्यांकन दर रूपये	:	३८,५००=०० प्र. चौ. मी.
एकूण कार्पेट क्षेत्रफल	:	३७.०० चौ. मी.
बाजार मुल्यांकन रूपये	:	१७,९४,८७०=००
आपसातील किंमत रूपये	:	१८,००,०००=००
मुद्रांक शुल्क रूपये	:	१,०८,०००=००
नोंदणी फी रूपये	:	१८,०००=००

फ्लॅट विक्रीचा करारनामा

फ्लॅट विक्रीचा करारनामा आज दिनांक माहे नोव्हेंबर सन २०२३
रोज ते दिवशी नाशिक मुक्तामी.....

(१) श्री. प्रदिप सुखदेव शेजुळ	:
वय : २६ वर्षे, व्यवसाय : नोकरी	:
पैन नंबर एच एच जी पी एस ४८०४ ई	:
आधार नंबर ९७७४ ९९६४ ९७९१	:
राहणार : ०४, चामुंडा आशिष, वडाळारोड,	:
इंदिरानगर, नाशिक.	:
मोबाईल नंबर	:

-: यांसी :-

मे. विनायक इन्फ्रा भागीदारी संस्था	:
पैन नंबर ओ ओ व्ही एफ व्ही ०९५२ एच	:
तर्फे भागीदार श्री. अशोकभाई बटुकभाई आद्रोजा	:
वय : ४७ वर्षे, व्यवसाय : व्यापार	:
राहणार : ओ / १००४, रुंगठा इम्पेरियल	:
कर्मयोगी नगर, नाशिक.	:
आधार नंबर ४०८९ ९४१७ ७९५३	:
मोबाईल नंबर ९८२३१९८०४२	

कारणे फ्लॅट विक्रीचा करारनामा लिहून देतो ऐसा जे की,

१) मिळकतीचे वर्णन : तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका नाशिक पैकी व नाशिक महानगरपालीका हृदीतील **मौजे पार्थी ता. जि. नाशिक येथील सर्वे नंबर ३२४/ २ अ /१/२/२ ब फ्लॅट क्रमांक २६/ २७ / २८ यांसी क्षेत्रफळ ६९१.८६ चौ. मी. यापैकी २५.३१ चौ. मी. कॉलनीरोड रस्ता रुंदी करणाचे क्षेत्र वजावट झाले नंतर शिल्डक क्षेत्र ६६६.५५ चौ. मी. (सिटी सर्वे नंबर ७१४९) चतु:सिमा येणेप्रमाणे.**

पूर्वस	:	फ्लॅट क्रमांक २९
पश्चिमेस	:	फ्लॅट क्रमांक २५
दक्षिणेस	:	ओपन स्पेस
उत्तरेस	:	७.५ मिटर कॉलनीरोड (नियो. ९ मिटर)

येणेप्रमाणे चतु:सिमेतील मिळकत जल, तरू, काष्ट, पाषाण, निधी निक्षेप, तदंगभूत वस्तुंसह तसेच जाणेयेणे वागवहिवाटीचे हक्कांसह असलेली दरोबरस्त मिळकत.

२) करारनाम्याचा विषय असलेल्या फ्लॅट मिळकतीचे वर्णन : वर कलम १ यात वर्णन केलेल्या मिळकतीवर “ निळकंठ हाईट्स् अपार्टमेंट ” या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ६०२ (सहाशे दोन) सहावा मजला वरील यांसी कार्पेट क्षेत्रफळ ३७.०० चौ. मी. यांसी मिळकतीच्या चतु:सिमा येणेप्रमाणे

पूर्वस	:	फ्लॅट क्रमांक ६०१
पश्चिमेस	:	फ्लॅट क्रमांक ६०३
दक्षिणेस	:	इमारतीची मोकळी जागा
उत्तरेस	:	फ्लॅट क्रमांक ६०५ व पैसेज

येणेप्रमाणे कलम २ मधील मिळकत.

३) वर कलम १ मध्ये वर्णन केलेली मिळकत लिहून देणार भागीदारी संस्थेच्या खरेदी मालकीची आहे. सदर मिळकत **अनुपमा पुंडलीकराव पाटील यांचे पासून दिनांक २८/०३/२०२२ रोजी** कायम फरोक्त खरेदीखताने खरेदी केलेली आहे. सदरचे खरेदीखत मे. दुर्यम निबंधक सांगे., नाशिक - ४ यांचे कार्यालयात **दस्त क्रमांक ३९३९ अन्वये दिनांक ११/०४/२०२२ रोजी** नोंदविण्यात आलेले आहे. सदरच्या खरेदीखताने सदर मिळकतीच्या रेकॉर्ड ऑफ राईटसला **नोंद क्रमांक ३९५९९ अन्वये** लिहून देणार यांचे नांव मालकी हक्कात दाखल झालेले आहे.

४) त्यानुसार सदर मिळकत लिहून देणार कब्जात व उपभोगात असून सदर मिळकतीचे लिहून देणार ही कायदेशीर मालक व कब्जेदार आहे.

त्यानंतर सदरच्या प्लॉट क्रमांक २६, २७, २८ मधील मिळकतीतून मनपा व शासनाच्या नियमानुसार रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र २५.३१ चौ. मी. एवढे वजावट झालेले असून त्यासंदर्भात नोंद क्रमांक ३१६५७ अन्वये मंजूर होवून २५.३१ चौ. मी. एवढ्या क्षेत्रासाठी महानगर पालीका नाशिक यांचे नांव नांव मालकी हक्कात दाखल झालेले आहे व लिहून देणार यांचे नांवे ६६६.५५ चौ. मी. एवढे क्षेत्र शिल्षक राहिलेले आहे.

(५) अशा रितीने सदर दस्ताने सदर मिळकतीवर बांधकाम करण्याचा अगर अन्य तज्ज्ञाने उपभोग घेण्याचा अगर केलेले बांधकाम विक्री करण्याचा, विक्री झालेल्या बांधकामा संदर्भात खरेदीदारांकडून रक्कमा स्विकारण्याचा, पावत्या देण्याचा, खरेदीदारांचे लाभात करारनामे, खरेदीखते, इतर अनुषंगिक दस्त लिहून देण्याचा त्यावर सव्या करण्याचा तसेच सदरचे दस्त मे. दुर्यम निबंधक सांगे., यांचे कार्यालयात नोंदवून देण्याचा हक्क व अधिकार आम्हास आहे.

(६) त्यानुसार कलम २ मधील मिळकत लिहून घेणार यांनी पसंत केलेली असून खरेदी करण्याचे ठरविले आहे. म्हणून सदर मिळकत लिहून घेणार यांना कायम स्वरूपी आम्ही विक्री करण्याचे ठरविले असल्याने सदर मिळकतीचा करारनामा लिहून घेणार यांचे लाभात कायम स्वरूपी लिहून व नोंदवून देण्यात येत आहे.

(७) वर कलम १ मधील मिळकतीची बिनशेती परवानगी मे. **जिल्हाधिकारी सांगे. नाशिक यांनी परवानगी/आदेश क्रमांक दिलेला असून त्याचा आदेश क्रमांक आर. बी. डी. / ३३ / एल. एन. ए. / एस. आर. / ८२/ ८५ घेण्यात आलेला** आहे.

८) वर कलम १ मधील मिळकतीचा फायनल ले-आऊट प्लॅन महानगर पालीका नाशिक यांचे कडून पत्र क्रमांक नगररचना विभाग / अंतिम / १०९ दिनांक ०१/०३/२००३ रोजी मंजूर झालेला आहे.

९) सदर वर कलम १ यात वर्णन केलेल्या मिळकतीवर वापरणेसाठी टि. डि. आर. क्षेत्र २६६.६२ चौ. मी. एवढे क्षेत्र सर्टिफिकेट क्रमांक १०३६ मधील साई सहारा कन्स्ट्रक्शन यांचे पासून खरेदी केलेले असून सदर खरेदीखत दिनांक २८/०४/२०२२ रोजी दस्त क्रमांक ४४२७ अन्वये मे. दुव्यम निबंधक सो., नाशिक-७ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेले आहे. त्यानंतर टि. डि. आर. खरेदीखताचे चुक दुरुस्ती करण्यात आलेली असून पूर्वाचे क्षेत्र २६६.६२ चौ. मी. ऐंकजी २२६.०० चौ. मी. अशी दुरुस्ती करण्यात आली व तो दस्त दिनांक १७/०५/२०२२ रोजी दस्त क्रमांक ४९२३ अन्वये नोंदविण्यात आलेला आहे.

१०) त्यानुसार सदरच्या एकत्र प्लॉट मिळकतीवर सदरचे टि. डि. आर. क्षेत्र वापरून व प्लॉट क्रमांक २६/२७/२८ ह्या मिळकती एकत्रित करून सदर मिळकतीचा लिहून देणार यांनी नेमलेल्या आर्किटेक्ट साहेबांनी इमारत नकाशा तयार केला असून सदर इमारत नकाशा मे. सहाय्यक नगररचना अधिकारी, नाशिक महानगर पालीका, नाशिक यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक एल. एन. डी. / बी. पी. / बी / २ / ३२/ २०२२ दिनांक २०/०५/२०२२ रोजी मंजूर केलेला आहे.

११) सदरचा इमारत नकाशा लिहून देणार यांचे दप्तरी व त्यांनी नेमलेल्या आर्किटेक्ट सो., यांचे दप्तरी दाखल आहे. सदर इमारत नकाशा प्रमाणे वर कलम १ यात वर्णन केलेल्या मिळकतीवर इमारतीचे बांधकाम आम्ही केलेले असून त्यासंदर्भात इमारत नकाशा लिहून घेणार यांना दाखविण्यात आलेला असून त्याबाबत लिहून घेणार यांची काही एक तक्रार राहिलेली नाही. सदरच्या मंजूर इमारत नकाशा मध्ये फेरबदल करण्याचे तसेच त्यानुसार इमारतीचे बांधकाम करण्याचे सर्व प्रकारचे हक्क व अधिकार लिहून देणार यांना राहतील. त्याबाबत लिहून घेणार यांनी कोणत्याही प्रकारची हरकत व तक्रार करावयाची नाही.

१२) सदरील मंजूर इमारत नकाशा मधील म्हणजेच कलम २ मधील मिळकत लिहून घेणार यांनी व त्यांचे कुटुंबातील व्यक्तींनी आजू बाजूचा परिसर पाहून तसेच सदर कलम २ मधील मिळकत पूर्णपणे पाहून पसंत केलेली असून त्याचे संदर्भाने लिहून देणार व लिहून घेणार यांचे दरम्यान बोलणी होवून सदरील मिळकत विक्री करण्याचे ठरविले आहे व लिहून घेणार यांनी खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्याबाबत लिहून घेणार यांनी देखील मान्यता दाखविली असून त्याबाबत लिहून घेणार यांची कोणत्याही प्रकारची तक्रार व हरकत लिहून देणार यांचे कडे नाही.

१३) सदरील कलम १ व २ मधील मिळकतीचे संदर्भाने व त्याच अनुषंगाने असलेल्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची तपासणी लिहून घेणार यांनी केलेली असून सदरील मिळकत निर्वेद्ध आहे अशी खात्री झाल्यानंतर सदरील कलम

२ मधील मिळकत खरेदी करण्याचे लिहून घेणार यांनी ठरविले आहे व मान्य केलेले आहे.

१४) सदरील कलम २ मधील मिळकतीस ज्या सुविधा पूरविल्या जाणार आहेत त्या संक्षिप्तपणे व सविस्तर पणे परिशिष्ट 'अ' यात नमूद केलेल्या आहेत. सदरील सुविधा ह्या जनरल स्वरूपाच्या राहणार असून सदरील सुविधांचे व्यतिरिक्त काही जादा सुविधा लागल्यास लिहून घेणार यांनी त्यांचे स्वखर्चाने त्यांचे जबाबदारीवर करावयाच्या आहेत.

१५) सदरील कलम २ मधील मिळकतीची किंमत लिहून घेणार व लिहून देणार यांचे दरम्यान बोलणी होवून सदर मिळकतीची किंमत ही **रूपये १८,००,०००=०० (अक्षरी रूपये आठरा लाख फक्त)** एवढी ठरविण्यात आलेली आहे. सदरील किंमत ही आजचे बाजार भावा प्रमाणे योग्य व वाजवी आहे. सदर किंमत ही उक्त स्वरूपात ठरविण्यात आलेली आहे. म्हणून सदर किंमती बाबत उभयतांचे दरम्यान कोणत्याही प्रकारची तक्रार नाही.

१६) सदर ठरलेल्या किंमतीपैकी भरणा लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना खालील प्रमाणे अदा केलेला आहे.

रक्कम रूपये	तपशिल
५०,०००=००	(अक्षरी रूपये पन्नास हजार फक्त) एवढ्या रक्कमेचा भरणा लिहून घेणार यांचे कडून लिहून देणार यांना चेक क्रमांक ०००००४ दिनांक ३०/१०/२०२३ रोजी कोटक महिन्द्रा बँक अन्वये मिळाला, तक्रार नाही.

५०,०००=०० (अक्षरी रूपये पन्नास हजार फक्त)
=====

वर नमूद केल्या प्रमाणे रक्कम लिहून घेणार यांचे कडून लिहून देणार यांना मिळाली असून त्याबाबत काही एक तक्रार राहिलेली नाही. तसेच ठरलेल्या किंमती पैकी खालील प्रमाणे रक्कम लिहून घेणार यांचे कडे बाकी असून सदर रक्कम खालील प्रमाणे लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना मुदतीत घावयाचे आहेत.

रक्कम रूपये	तपशिल
१७,५०,०००=००	(अक्षरी रूपये सतरा लाख पन्नास हजार फक्त) एवढ्या रक्कमेचा भरणा लिहून घेणार यांचे कडून लिहून देणार यांना करारनामा झाल्याच्या तारखे पासून ०५ (पाच) महिन्यात अदा करावयाचा आहे.

१७,५०,०००=०० (अक्षरी रूपये सतरा लाख पन्नास हजार फक्त)
=====

वर नमुद केल्याप्रमाणे वेळो वेळी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना ठरलेल्या तारखे नुसार रक्कमा अदा करावयाच्या आहेत. वर नमुद केल्याप्रमाणे लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना रक्कम अदा करावयाची आहे. यदा कदाचित सदरची रक्कम देण्यास विलंब झाल्यास विलंबीत कालावधीसाठी सदरचे रक्कमेवर २४% द. सा. द. शे. व्याज लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना विना तक्रार द्यावयाचे आहे. तसेच लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना वरील प्रमाणे रक्कम वेळो वेळी न दिल्यास सदरचा करारनामा व कलम २ मधील मिळकत लिहून घेणार यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कायमस्वरूपी रद्द बातल करण्याचे हक्क व अधिकार देखील लिहून देणार यांना राहील. या दोन्ही शर्तीपैकी कोणत्या हक्कांचा वापर करावयाचा हे लिहून देणार यांचे मर्जीवर अवलंबून राहील. त्यावेळी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना अदा केलेली रक्कम दुसरे बुकींग झाल्यानंतर लिहून घेणार यांना बिगरव्याजी परत करण्यात येतील. मात्र लिहून घेणार यांना कलम २ मिळकत व करारनामा रद्द करावयाचा झाल्यास लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना १५ दिवस अगोदर नोटीस देणे त्यांचेवर बंधनकारक राहील त्याप्रमाणे सदरील करारनामा लिहून देणार यांनी रद्द केल्यास त्या तारेखपावेतो अदा केलेल्या रक्कमा लिहून देणार हे लिहून घेणार यांना कलम २ मधील मिळकतीचे दुसरे बुकींग मिळाल्यानंतर तसेच अदा केलेल्या रक्कमेतून ठरलेल्या किंमतीतून किंवा अदा केलेल्या रक्कमेतून रूपये $10,000=00$ अक्षरी रूपये दहा हजार फक्त) एवढी वजा करून उर्वरीत रक्कम बिनव्याजी परत करण्यात येईल. त्यानंतर सदरील वर कलम २ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर लिहून घेणार यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार राहणार नाही. ही बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे.

१७) सदर कलम २ मधील मिळकतीचे संदर्भाने इलेक्ट्रीक मिटर चार्जेस, डी. पी. चार्जेस, सामाईक पाणी कनेक्शन चार्जेस व इतर चार्जेस यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नियमा प्रमाणे लागणारी रक्कम ठरलेल्या किंमती व्यतिरिक्त रक्कम रूपये $40.000=00$ एवढी वेगळी द्यावयाची आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने काही नव्याने डिपॉशिट मध्ये वाढ केल्यास त्याची रक्कम ठरलेल्या किंमती व्यतिरिक्त लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना वेगळी द्यावयाची आहे. तसेच महाराष्ट्र विद्युत मंडळाचे वेळोवेळी बदलणारे नियम लिहून घेणार यांचेवर बंधनकारक राहील. तसेच कलम २ मध्ये वर्णन केलेल्या मिळकती साठी लिहून देणार यांनी लाईट मिटर बसविल्या नंतर सदरच्या मिटर मध्ये काही बिघाड झाल्यास किंवा केल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची तसेच दंडाची तसेच परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही लिहून घेणार यांचीच राहिल. तसेच सदरचे येणारे लाईट बिल लिहून घेणार यांनी त्यांचे स्वखर्चाने भरणा करावयाचे आहे. त्याचेशी लिहून देणार यांचा काही एक संबंध राहणार नाही. ही बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे.

१८) सदर कलम २ मधील मिळकतीचा कब्जा घेतेवेळी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांचे लाभात सदर मिळकतीची योग्य ती कब्जा पावती लिहून द्यावयाची आहे.

१९) सदरील कलम २ मधील मिळकतीचा उपभोग लिहून घेणार यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तसेच त्यांचे वतीने राहणाऱ्या व्यक्तींनी राहणे करीताच करावयाचा आहे किंवा द्यावयाचा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवैध कामा साठी करावयाचा नाही. तुमच्यामुळे इतर इमारतीतील फ्लॅट धारकांना काही त्रास होईल अशी वर्तनूक करावयाची नाही. ही बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे. म्हणजे सुज्ञ माणूस ज्याप्रमाणे उपभोग घेतो त्याप्रमाणे कलम २ मधील मिळकतीचा उपभोग घ्यावयाचा आहे. ही बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे.

२०) सदर कलम २ मधील मिळकतीवर लिहून घेणार यांना कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असल्यास त्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता लिहून देणार करून देतील. मात्र त्याकामी होणारा सर्व प्रकारचा खर्च हा लिहून घेणार यांनीच करावयाचा आहे व सोसावयाचा आहे. तसेच सदर घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याची सर्वस्वी जबाबदारी लिहून घेणार यांचीच राहील त्याचेशी लिहून देणार यांचा काही एक संबंध राहणार नाही. तसेच लिहून घेणार यांनी कर्ज मंजूर झाल्यानंतर सदर कर्जाचा चेक विना तक्रार कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता काढून घ्यावयाचा आहे. तसेच लिहून घेणार यांना कर्ज घ्यावयाचे नसल्यास वरील कलमात नमूद करण्यात आलेली राहिलेली रक्कम आम्हास कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता ठरवून दिलेल्या मुदतीत घ्यावयाची आहे.

२१) वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवरील इमारतीतील फ्लॅट धारकांना अॅलोट केलेल्या टेरेस व्यतिरिक्त सदरील मिळकतीवर पुढील भाविष्य काळामध्ये अतिरिक्त एफ.एस.आय. मंजूर झाल्यास किंवा लिहून देणार यांनी बाहेरून टि.डी. आर.विकत घेवून सदरचा टि. डी. आर. कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर वापरून त्यातून तयार होणारे फ्लॅट विक्री करण्याचा हक्क व अधिकार लिहून देणार यांचा राहील. तसेच अॅलोट केलेल्या टेरेस व्यतिरिक्त इमारतीच्या वरच्या सामाईक गच्छीचा वापर करण्याचा हक्क व अधिकार सर्व फ्लॅट धारकांचा सामाईक राहिल. त्याप्रमाणे सर्व फ्लॅट धारकांनी सामाईक गच्छीचा वापर सुव्यवस्थित पणे करावयाचा आहे.

२२) सदरील कलम २ मधील मिळकतीची ठरलेली किंमत संपूर्ण प्राप्त झाले नंतर लिहून घेणार यांना कलम २ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा दिला जाईल. तसेच कब्जा हा संपूर्ण किंमत मिळाल्यानंतर १ महिन्यात दिला जाईल. सदर बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे. तसेच लिहून घेणार हे जो पर्यंत आम्हास कलम २ मधील मिळकतीची ठरलेली किंमत संपूर्ण अदा करीत नाही तो पर्यंत सदर मिळकती बाबत लिहून घेणार यांना कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार प्राप्त होणार नाही. तसेच या करारनाम्याच्या आधारे लिहून घेणार यांना कोणत्याही तिच्छाईत इसमा बरोबर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही. याची माहिती लिहून घेणार यांना देण्यात आलेली आहे.

२३) सदरील कलम २ मधील मिळकतीचे बांधकामाचे संदर्भाने ताबा घेण्या अगोदर लिहून घेणार यांना तक्रार करता येईल. मात्र ताबा घेतल्यानंतर बांधकामाचे संदर्भाने कुठल्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही तसेच फ्लॅट मिळकतीचे अंतर्गत व बाहेरील व्यवस्थापन लिहून घेणार यांनी स्वखर्चने करावयाचे आहे. त्याचेशी लिहून देणार यांचा काही एक संबंध

राहणार नाही. तसेच कलम २ मधील मिळकतीचे क्षेत्रफळ बिल्टप स्वरूपात मोजण्यात येईल व त्याबाबत आम्ही नेमलेल्या आर्किटेक्टचा सल्ला अंतिम स्वरूपात मानला जाईल. त्याबाबत लिहून घेणार यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची नाही.

२४) सदर वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम होत आहे त्यास “ निळकंठ हाईट्स् अपार्टमेंट ” असे नाव देण्यात आलेले आहे.

सदरचा करारनामा महाराष्ट्र ओनरशिप फलॅट ॲक्ट १९६३ अथवा महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट १९७० चे तरतूदीस व नियमांस अनुसरून केलेले आहे.

२५) सदर कलम २ मधील मिळकतीच्या बाजार मुल्यांकन व किंमती नुसार नोंदणीकृत करारनाम्याचा सर्व प्रकारचा खर्च, जसे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, टायपिंग खर्च, वकील फी व इतर तत्सम खर्च हा लिहून घेणार यांनीच केला आहे व सोसलेला आहे. तसेच संपूर्ण किंमत प्राप्त झाल्या नंतर लिहून घेणार यांना सदर मिळकतीचे खरेदीखत (फायनल ॲलोटमेंट डिड) साठी लागणारा खर्च देखील लिहून घेणार यांनी त्यांचे स्वखर्चने करावयाचे आहे.

२६) वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम होत आहे. त्याइमारतीचा नाशिक महानगर पालीका नाशिक यांचे कडील मंजूर केलेल्या इमारत नकाशा नुसार उपरोक्त मिळकतीवरील इमारतीतील सर्व फलॅट धारकांना **विनामोबदला** पार्किंगची सुविधा देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रत्येक फलॅट धारकांनी गाडी पार्क करावयाची आहे. त्यासाठी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांचे कडे कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची नाही. तसेच सदरच्या पार्किंगच्या सुविधा साठी कोणत्याही फलॅट धारकाकडून किंमत स्विकारलेली नाही.

तसेच वर कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवरील बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये सामाईक लिफ्टची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर लिफ्टचा उपयोग सर्व फलॅट धारकांनी करावयाचा आहे. मात्र सदर लिफ्टचा उपयोग करताना इतर फलॅट धारकांना काही त्रास होईल असा करावयाचा नाही. तसेच लिफ्ट सर्व फलॅट धारकांचे ताब्यात दिले नंतर सदर लिफ्टचा मेन्टेनन्स अगर दुरुस्ती इमारतीतील सर्व फलॅट धारकांनी करावयाचा आहे. त्याचेशी आमचा काही एक संबंध राहणार नाही.

२७) वर कलम २ मध्ये वर्णन केलेल्या मिळकती संदर्भात सदर मिळकतीचा लिहून देणार यांनी तुम्हास कब्जा दिल्यानंतर तुमच्या मुळे फलॅटच्या आतील किंवा बाहेरील बाजूस काही तोडफोड झाल्यास त्याचेशी लिहून देणार यांचा काही एक संबंध राहणार नाही. त्याची दुरुस्ती तुमचे स्वखर्चने करून घ्यावयाची आहे. तसेच इमारतीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू घ्यावयाचे नाही. तसेच एकूण इमारत कमकुवत होईलअसे वर्तन तुम्ही करावयाचे नाही. तसेच इमारतीच्या भिंती, छत, बिस्स, फरशा कोरावयाच्या नाहीत अगर भिंतीची जाडी कमी करावयाची नाही. तसेच सामाईक वापराच्या जागेवर आपला हक्क सांगावयाचा नाही. तसेच बाल्कनी किंवा टेरेस रूम मध्ये समाविष्ट केल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची तसेच दंडाची व होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी लिहून घेणार यांची राहिल. त्याचेशी लिहून देणार यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. ही बाब लिहून घेणार यांना मान्य व कबूल आहे.

२८) वर कलम २ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा ताबा घेतल्या नंतर किंवा ताबा घेणे बाबत आम्ही तुम्हास नोटीस दिल्यानंतर किंवा कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम होत आहे. त्या इमारतीचा बांधकाम वापर करणे कामी (कम्प्लीशन सर्टिफिकेट) (अंशतः अथवा पूर्ण) नाशिक महानगर पालीका यांचेकडून मिळाल्यानंतर (यामध्ये जी बाब अगोदर होईल ती बाब आंमलात आणण्यात येईल.) कलम २ मधील मिळकती संदर्भात येणारी घरपट्टी लिहून घेणार यांनाच भरणा करावी लागेल . तसेच कलम ३ मधील मिळकतीवरील इमारतीचा सार्वजनिक मेन्टेनन्स भागविणे साठी सर्व फ्लॅट धारकांनी सर्व एकत्र येवून ठरवायचे आहे व त्यातून इमारतीचे सामाईक लाईट बिल, पाणी बिल, दरवर्षीचा बिनशेती सारा, दरमहा वॉचमन पगार, लिफ्ट दुरुस्ती , झाडवाला पगार, दुरुस्ती खर्च असे इतर खर्च भागवायचा आहे. मात्र येणाऱ्या व्याजातून सामाईक खर्च पूर्ण होत नसल्यास अशा वेळी हिंशेराशीने वेगळी रक्कम जमा करावयाची आहे. मात्र त्याव्यतिरिक्त फ्लॅट मधील आतील दुरुस्ती व देखभाल खर्च तुमचे तुम्ही स्वतःच्या खर्चाने करावयाचा आहे. त्याचेशी लिहून देणार यांचा अथवा तुम्ही देत असलेल्या मेन्टेनन्स चार्जसशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.

२९) वर कलम १ व २ मधील मिळकत निर्वेद व बिनबोजाची असून सदर मिळकती कोठेही गहाण, दान, लिन, लिज, जप्ती जामीनकी अगर कोणत्याही वित्तीय संस्थेचा बोजा चढविलेला नाही. सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा बोजा आढळून आल्यास त्याचे निवारण आम्ही आमचे पदरखर्चाने करून देवू. त्याची तोषीस आम्ही तुम्हास लागू देणार नाही. तसेच सदर मिळकतींवर आमचे व्यतिरिक्त आपला हक्क व अधिकार सांगत नाही. सदर मिळकतींवर आमचे व्यतिरिक्त कोणीही आपला हक्क हितसंबंध सांगितल्यास त्याचे निवारण आम्ही आमचे पदरखर्चाने करून देवू. त्याची तोषीस आम्ही तुम्हास लागू देणार नाही.

३०) वर कलम २ मधील मिळकती संदर्भात जी. एस. टी. व इतर टॅक्सेस लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना वेगळे अदा करावयाचे आहेत.

-: परिशिष्ट 'अ' :-

बांधकाम व फ्लॅट मधील सोयी व सुविधा

- १) संपूर्ण इमारतीचा साचा उच्च दर्जाचे स्टिल व सिमेंट मध्ये आर. सी. सी. काम केलेले आहे.
- २) उच्च दर्जाचे सिमेंट मध्ये विट बांधकाम व प्लास्टर केलेले आहे. सदरच्या विटांच्या भिंती ह्या बाहेरून ६ इंची व आतून ४ इंची मध्ये केलेले आहे. सदर भिंतीना बाहेरून प्लास्टर करण्यात आलेले आहे. आतून भिंतीना निरूचे प्लास्टर केलेले आहे.
- ३) फ्लॅट मिळकतीच्या आतून ओ. बी. डी. कलर देण्यात येईल व इमारतीच्या बाहेरून वॉटर प्रुफ सिमेंट कलर देण्यात येईल.
- ४) सर्व रूम मध्ये अल्यूमिनीयम तीन ट्रॅक मध्ये स्लाईडिंग विंडो पावडर कोर्टिंगसह बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रीन मार्बल मध्ये विंडो सील बसविण्यात येईल.
- ५) मुख्य दरवाजाची चौकट लाकडी असेल व उर्वरीत सर्व दरवाजांची चौकटी आर. सी. सी. असतील. तसेच मुख्य दरवाजा डेकोरेटिव्ह

शिट लावलेला असेल, व उर्वरीत फ्लश दरवाजे बसविलेले आहे. तसेच संडास व बाथरूमचे दरवाजे पी. व्ही. सी. किंवा फ्लश दरवाजे बसविण्यात येतील.

- ६) सर्व रूम व पैसेज मध्ये २ बाय २ मापाच्या स्पारटेक्स टाईल्स बसविलेल्या आहेत.
- ७) संडास मध्ये ४ फूट कलर ग्लेझड टाईल्स बसविण्यात येतील.
- ८) बाथरूम मध्ये ७ फूट पर्यंत ग्लेझड टाईल्स व तळाला सिरॅमिक टाईल्स बसविण्यात येतील.
- ९) किचन मध्ये ग्रीन मार्बल ओटा (प्लॅटफॉर्म) असेल. तसेच ओट्यावरील भिंतीवर उंचीला खिडकी पर्यंत ग्लेझड टाईल्स बसविण्यात येतील. तसेच ओट्याच्या लगत स्टिलचे सिंक बसविण्यात आलेले आहे.
- १०) इमारतीचे तळाला पाण्याच्या टाकी मध्ये एक महानगरपालीकेचे नळकनेक्षन व पाणी साठविण्यासाठी एक पाण्याची टाकी व ओब्बर हेड पाण्याची टाकी त्यासोबत सिंगल फेस इले. मोटर देण्यात येईल. सदरच्या ओब्बरहेड पाण्याच्या टाकीतून सर्व फ्लॅट धारकांना पाण्याचा पूरवठा केला जाईल. या सर्व सोयी सार्वजनिक असतील. तसेच प्रत्येक फ्लॅट मध्ये चांगल्या दर्जाचे कन्सिल्ड नळ फिर्टिंग करण्यात आलेले आहे.
- ११) प्रत्येक फ्लॅट मध्ये चांगल्या दर्जाचे स्विचसह ओपन वायरिंग फिर्टिंग करण्यात आलेले आहे.
- १२) सदर इमारती मध्ये सामाईक लिफ्टची सुविधा देण्यात आलेली आहे.
- १३) सर्व फ्लॅट धारकांना विनामोबदला ऑलोटेड पार्किंग देण्यात आलेली आहे.

वरील प्रमाणे सुखसुविधा ह्या जनरल स्वरूपाच्या आहेत. या व्यतिरिक्त लिफ्ट घेणार यांना जादा सुखसुविधा पाहिजे असल्यास त्या सुखसुविधा लिफ्ट घेणार यांनी त्यांचे स्वरुपाच्या जबाबदारीवर करून घ्यावयाच्या आहेत.

येणेप्रमाणे सदरचा फ्लॅट विक्रीचा करारनामा लिफ्ट घेणार व लिफ्ट घेणार यांनी राजीखुषीने व स्वसंतोषाने दोन साक्षीदारांच्या सहया करून लिफ्ट दिला व त्यानंतर मे. दुर्यम निबंधक सो., नाशिक यांचे कार्यालयात समक्ष हजर राहून त्यांचे समक्ष सह्या करून नोंदवून दिला असे.

मे. विनायक इन्फ्रा भागीदारी संस्था
तर्फे भागीदार श्री. अशोकभाई बटुकभाई आद्रोजा
(लिफ्ट घेणार)

(१) श्री. प्रदीप सुखदेव शेजुल
(लिहून घेणार)

-: साक्षीदार :-

१) ----- २) -----
राहूल देविदास बागुल संतोष जनार्दन भोसले
५ वी स्किम, राजरत्न नगर, आशिर्वाद, महाजन नगर,
सिडको, नाशिक अंबड, ता. जि. नाशिक

घोषणापत्र

आम्ही श्री. घनश्यामभाई जादवभाई भोरनिया याद्वारे घोषित करतात की, दुय्यम निबंधक सो., नाशिक-५ यांचे कार्यालयात करारनामा या शिर्षकाचा दस्त नोंदणी साठी सादर करण्यात आला आहे अशोकभाई बटुकभाई आद्रेजा यांनी दिनांक ०४/०५/२०२३ रोजी दस्त क्रमांक ५६३५ अन्वये आम्हास दिलेल्या विशेष मुख्यात्मक पत्राच्या आधारे आम्ही सदर दस्त नोंदणीस हजर केला आहे व कबूली जबाब दिला आहे सदर विशेष मुख्यात्मक पत्र लिहून देणार यांनी सदर विशेष मुख्यात्मक पत्र रद्द केलेले नाही. किंवा विशेष मुख्यात्मक पत्र लिहून देणार व्यक्ती पैकी कोणीही मयत झालेले नाही. किंवा अन्य कोणत्याही कारणाने विशेष मुख्यात्मक पत्र रद्द बातल ठरलेले नाही. सदरील विशेष मुख्यात्मक पत्र पूर्णता वैध असून उपरोक्त कृती करण्यास मी पूर्णता सक्षम आहे. सदरचे कथन चुकीने आढळून आल्यास नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये शिक्षेस मी पात्र राहिल याची आम्हास जाणीव आहे.

दिनांक : /११/२०२३

ठिकाण : नाशिक

घनश्यामभाई जादवभाई भोरनिया